

जनजाती क्षेत्र उपयोगना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोगना
२००७-२००८ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "पाणीपुरवठा व स्वच्छता"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.६/का.७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १० डिसेंबर, २००७.

- वाचा :** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.६/का-७,
दिनांक १६ एप्रिल, २००७.
२) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गोरेगांव, मुंबई यांचे पत्र
क्रमांक जा.क्र.लेखा/तरतूद/२००७-०८, दिनांक १८.१०.२००७.

शासन शुध्दीपत्रक :- सन २००७-२००८ च्या अर्थसंकल्पात जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील व
जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनेखालील "पाणीपुरवठा व स्वच्छता" या उपशिर्षाखाली योजनांच्या
तरतुदी उपरोक्त शासन निर्णय, दिनांक १६ एप्रिल, २००७ अन्वये वितरित करण्यात आलेल्या
आहेत.


२. या शासन निर्णयातील पृष्ठ क्रमांक १६ वरील "नळाने पाणीपुरवठा (खास उपाय) (राज्य
क्षेत्र)" या योजनेची मुंबई उपनगर जिल्हयाकरिता दर्शविण्यात आलेली तरतूद "सचिव,
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई" ऐवजी "अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे"
यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे. तसेच पृष्ठ क्रमांक १७ व १८ वरील मुंबई उपनगर
जिल्हयाकरिता दर्शविण्यात आलेल्या तरतुदी, "मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे"
ऐवजी "आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक" यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहेत.

३. सदर शासन शुध्दीपत्रक उपरोक्त क्रमांक २ येथील पत्रान्वये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, गोरेगांव, मुंबई यांनी प्रस्तावित केल्यानुसार निर्गमित करण्यात येत
आहे.

४. मुंबई उपनगर जिल्हयासाठी उपलब्ध करून दिलेला निधी "आयुक्त, आदिवासी विकास,
नाशिक" यांनी सदर निधी "प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गोरेगांव,
मुंबई" यांना वितरित करावा. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गोरेगांव,
मुंबई यांनी तो कोषागारातून आहरित करून संबंधितांकडे हस्तांतरित करावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००७१२१०१८४३२८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(वि.स.ठाकूर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे.

सर्व विभागीय आयुक्त, मुंबई.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, मुंबई उपनगर जिल्हा.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गोरेगांव (प), मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई.

सदस्य सचिव, महाराष्ट्र पाणीपुरवठा व जलनिःसारण मंडळ, एक्सप्रेस टावर्स, मुंबई.

वित्तीय सल्लागार, उपमुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र पाणीपुरवठा जलनिःसारण मंडळ, नवी मुंबई.

संचालक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पी.एम.टी.बिल्डींग स्वारगेट, महाराष्ट्र राज्य, पुणे. (३ प्रती)

अधिदान व लेखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई

वरिष्ठ लेखा अधिकारी, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

कार्यासन अधिकारी (का.क्र. २, ६, १४), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-७)